

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १६

सभावृत्तांत

दिनांक - ०५/१२/२०१७

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा मंगळवार दिनांक ०५/१२/२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|-------------------------------------|---|----------|
| १. मा.सुनिता हेमंत तापकीर | - | सभापती |
| २. मा.योगीता ज्ञानेश्वर नागरगोजे | - | उपसभापती |
| ३. मा.आंगोळकर सागर सुनिल | | |
| ४. मा.वैशाली ज्ञानदेव घोडेकर | | |
| ५. मा.प्रा.सोनाली दत्तात्रय गव्हाणे | | |
| ६. मा.लोखंडे चंदा राजू | | |
| ७. मा.सुलक्षणा राजू धर | | |
| ८. मा.कदम निकिता अर्जुन | | |
| ९. मा.दर्शले रेखा राजेश | | |

या शिवाय मा.आष्टीकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.डॉ.तृप्ती सागळे - महिला वैद्यकीय अधिकारी, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

खालीलप्रमाणे सुचना मांडणेत आली.

सुचक - मा.निकिता कदम

अनुमोदक - मा.रेखा दर्शले

कोपर्डी प्रकरणात अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाने गुन्ह्यात दोषी आढळलेल्या तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली त्यामुळे विकृतांना जरब बसणार आहे. सदर निर्णयाचे स्वागत करून सरकारी वकील अड.उज्वल निकम यांचे अभिनंदन करून निर्भयाला श्रध्दांजली अर्पण करणेत यावी.

सदर सुचना सर्वानुमते मान्य झाली.

(सर्वानी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली अर्पण केली)

उपस्थित सन्मा.सदस्यांच्या संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभाकामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) दिव्यांगाच्या विवाहासाठी प्रोत्साहनपत्र अनुदान देणेबाबत - मा.चंदा लोखंडे, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव.

विषय क्र.३) मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणेबाबत - मा.सागर आंगोळकर, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव.

विषय क्र.४) पिंपरी चिंचवड परिसरात अहमदाबादच्या धर्तीवर किड्स सीटी उभारणेबाबत - मा.सोनाली गव्हाणे, मा.योगिता नागरगोजे यांचा प्रस्ताव.

दिनांक २१/११/२०१७ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १५) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - २३

विषय क्रमांक - ०१

दिनांक - ०५/१२/२०१७

सुचक : मा.चंदा लोखंडे

अनुमोदक : मा.सुलक्षणा धर

संदर्भ : मा.चंदा लोखंडे, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव -

दिव्यांगाच्या विवाहास अडचणी येतात म्हणून दिव्यांगाना जोडीदार म्हणून धडधाकट उपवधू / उपवरांनी स्विकारून त्यांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे यासाठी अशा प्रकारे दिव्यांग अपंग विवाहास प्रोत्साहन देणेकामी प्रत्येक जोडप्यास र.रु.एक लाख प्रोत्साहनपर अनुदान देणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - २४

विषय क्रमांक - ०२

दिनांक - ०५/१२/२०१७

सुचक : मा.सागर आंगोळकर

अनुमोदक : मा.सुलक्षणा धर

संदर्भ : मा.सागर आंगोळकर, मा.सुलक्षणा धर यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड शहरातील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात यावेत. स्मार्ट गर्ल योजना, कराटे व योगा क्लासचे धडे देण्यात यावेत. त्यामुळे मुलींना त्यांचे स्वतःचे संरक्षण करता येईल. सदरची योजना सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थीनींसाठी मोफत राबविण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - २५

विषय क्रमांक - ०३

दिनांक - ०५/१२/२०१७

सुचक : मा.सोनाली गव्हाणे

अनुमोदक : मा.योगिता नागरगोजे

संदर्भ : मा.सोनाली गव्हाणे, मा.योगिता नागरगोजे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड शहर हे जलद गतीने विकसित झालेले शहर आहे. तरी काही सुविधांचा शहरातील नागरिक व लहान मुले यांना लाभ घेता येत नाही. अहमदाबाद येथील अभ्यास दौरा हा खरोखरच खुप प्रेरणादायी होता. तेथे असणारी किड्स सीटी खुपच अप्रतिम आहे. तरी त्याच धर्तीवर अधारीत किड्स सीटी पिंपरी चिंचवड परिसरात बांधण्यात यावी जेणेकरून मुलांना अग्निशामक दल, हॉस्पिटल, बँकींग, पोलीस स्टेशन, महानगरपालिका, प्रिंट मिडीया, बी.आर.टी., एटीएम, एनसीसी कॅम्प, रेडिओ स्टेशन, टेलिफोन सेवा, थिएटर, हेरिटेज गॅलरी, कोर्ट इ.मधील कामे कशी चालतात याचे ज्ञान प्रात्यक्षिकामधून कळेल व पुढील पिढी स्मार्ट होईल. त्याकरिता अहमदाबाद येथील किड्स सीटीच्या धर्तीवर अधारीत किड्स सीटी पिंपरी चिंचवड परिसरात बांधण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(सुनिता हेमंत तापकीर)

सभापती

महिला व बालकल्याण समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/१२१८/२०१७

दिनांक : ०६/१२/२०१७



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.